

**आर्थिक वर्षाच्या अखेरीस खरेदी करावयाच्या
प्रस्तावाबाबत**

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-१००७/प्र.क्र. २७/कोषा-प्र-५

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २० मार्च २००७.

वाचा :- (१) शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-१०००/प्र.क्र.१४/कोषा-४, दि. ११.२.२०००,

(२) परिपत्रक क्रमांक : संकीर्ण १०००/प्र.क्र.१४/कोषा ४, दिनांक १०.३.२०००

(३) परिपत्रक क्रमांक : संकीर्ण १००२/प्र.क्र.१५/कोषा प्र.५, दिनांक ६.२.२००२

परिपत्रक : वरील क्रमांक १ वरील परिपत्रकान्वये दिनांक १५ फेब्रुवारी किंवा त्यानंतर यंत्रसामुग्री, उपकरणे, नवीन मोटार वाहने, नवीन फर्निचर, नवीन झेरॉक्स मशीन, नवीन संगणक अथवा त्याचे सुटे भाग यांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येऊ नये. तसेच विद्यमान फर्निचरची दुरुस्ती झेरॉक्स मशीन उपकरणे, संगणक अथवा त्याचे सुटे भाग यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, नैमित्तिक कार्यशाळा, सेमिनार व भाड्याने कार्यालय घेणे इ. प्रस्तावांना मंजूरी देण्याबाबत निर्बंध घातलेले आहेत.


क्रमांक २ वरील परिपत्रकान्वये "एक्सटर्नली एडेड म्हणजे शासन बाह्य (अशासकीय) सामाजिक / वित्तीय / शैक्षणिक किंवा सांस्कृतिक संस्था / संघटनांनी स्थापन केलेल्या / कार्यान्वित केलेल्या आणि त्यासाठी आर्थिक निधी पुरविलेल्या ज्या प्रकल्पांचा अथवा उपक्रमांचा संबंधित कार्यशाळा (वर्कशॉप) अथवा सेमिनार (शिबिरे, चर्चासत्रे अथवा शैक्षणिक किंवा प्रशिक्षण विषयक शिबिरे) ही एक अविभाज्य घटक आहे अशा नैमित्तिक कार्यशाळा आणि सेमिनार," यावरील निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत

क्रमांक ३ वरील परिपत्रकान्वये फक्त केंद्र सहाय्यित / बाह्य सहाय्यित योजनांतर्गत निधीतून खरेदी करण्याबाबत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.

वरील निर्बंधाच्या अनुषंगाने आता असे आदेश देण्यात येत आहेत की, दिनांक ११.२.२००० च्या शासन निर्णयातील निर्बंध रुपये १०,०००/- किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या खरेदीच्या प्रस्तावांना यापुढे लागू रहाणार नाहीत. सदर आदेश सर्व प्रशासकीय विभागांकडून त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ कळविण्यात यावेत.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०३२०१४४८२७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवासे,



(न.नं. पाटील)

शासनाचे उप सचिव.

प्रत :

मा.राज्यपालांचे सचिव

मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव

(कृ.मा.प.)

मा.मुख्य सचिव
सर्व मंत्रालयीन विभाग,
संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
उप संचालक, लेखा व कोषागारे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती,
कोकण विभाग, नवी मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,
सर्व कोषागार अधिकारी,
सर्व उपकोषागार अधिकारी
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती,कोषा-प्र-५